

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या
तसेच श्रेणीवर्धित आरोग्य संस्थाकरीता
पदनिर्मिती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय, क्रमांक: पदनि-२०२३/प्र.क्र.२५७/आरोग्य-४, e-office ९८४३२६
१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल इमारत,
लोकमान्य टिळक रुग्णालय, मुंबई - ४०० ००१.
दिनांक : १३ फेब्रुवारी, २०२५.

वाचा :

- १) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: संकिर्ण २०१२/प्र.क्र. १४१/ आरोग्य ३,
दिनांक १७.०१.२०१३. (आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखडा)
- २) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: संकिर्ण २०१२/प्र.क्र.४०२/ आरोग्य ३,
दिनांक ०९.०६.२०१४. (आरोग्य संस्था स्थापनेचा बृहतआराखडा)
- ३) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: पीएचसी १०९७/२८६/प्र.क्र.२६/
आरोग्य ४, दिनांक १६.०१.२००३
- ४) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: जिरुप २००४/प्र.क्र.२४/ आरोग्य- ३,
दिनांक २६.०५.२००४
- ५) शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक: आरएलएच १००३/४२९/प्र.क्र.१९०अ/
आरोग्य ४, दिनांक २६.०७.२००४
- ६) नवीन पदनिर्मिती व पदांचे आढावे इत्यादी संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन
उच्चस्तर सचिव समितीच्या दिनांक २९.०१.२०२५ रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत्त.

प्रस्तावना :

उपरोक्त संदर्भाधीन अनुक्रमांक १ ते २ येथील शासन निर्णयान्वये तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपरोक्त संदर्भ क्र.१ अन्वये आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले की पदनिर्मिती करावी, असे शासनाचे धोरण आहे. तसेच अनुक्रमांक ३ व ५ येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. ज्या आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे, अशा रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

राज्यातील ७५ टक्के बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण ८६ आरोग्य संस्थांकरीता ८३७ नियमित पदे व १२३३ एवढी पदे (कुशल/ अकुशल) बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .

२. नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्था व पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१) **उपकेंद्र :-** प्रत्येक उपकेंद्राकरीता मंजूर पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

अ) प्रत्येक उपकेंद्रांकरीता मंजूर नियमित पदे

अ.क्र.	पदनाम	वेतनसंरचना	पदसंख्या
१	बहुउद्देशिय आरोग्य कार्यकर्ता	एस-८ : २५५००-८११००	१
२	सहाय्यक परिचारीका प्रसविका (ए.एन.एम.)	एस-८ : २५५००-८११००	१
प्रत्येक उप केंद्रांकरीता एकूण नियमित पदे			२
४७ नविन उपकेंद्रांकरीता एकूण नियमित पदे ४७ X २			९४

ब) प्रत्येक उप केंद्रांकरीता बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा

अ.क्र.	सेवा	मनुष्यबळसंख्या
१.	अंशकालीन स्त्री परिचर	१
प्रत्येक उप केंद्रांकरीता बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण मनुष्यबळ		१
४७ नविन उपकेंद्रांकरीता मंजूर एकूण मनुष्यबळसंख्या ४७ X १		४७

सदर आकृतीबंधानुसार खालील ४७ उपकेंद्रांच्या ठिकाणी पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	उपकेंद्र	तालुका	जिल्हा	आदिवासी /बिगर आदिवासी
१	वागदरी	उमरगा	जि.धाराशिव	बिगर आदिवासी
२	हातधुई	धडगाव	नंदूरबार	बिगर आदिवासी
३	मोख बु.	धडगाव	नंदूरबार	बिगर आदिवासी
४	वडगाव तनपुरा	कर्जत	अहमदनगर	बिगर आदिवासी
५	फक्राबाद	जामखेड,	अहमदनगर	बिगर आदिवासी
६	म्हाळसर्पिपळगाव	नेवासा	अहमदनगर	बिगर आदिवासी
७	खोकसा	नवापूर	नंदूरबार	बिगर आदिवासी

अ.क्र.	उपकेंद्र	तालुका	जिल्हा	आदिवासी /बिगर आदिवासी
८	सोनपाडा	नवापूर	नंदूरबार	बिगर आदिवासी
९	इनामधामणी	मिरज	सांगली	बिगर आदिवासी
१०	मुदगल	पाथरी	परभणी	बिगर आदिवासी
११	देवनांद्रा	पाथरी	परभणी	बिगर आदिवासी
१२	कुशावाडी	देगलूर	नांदेड	बिगर आदिवासी
१३	आहेरगाव	निफाड	नाशिक	बिगर आदिवासी
१४	कारखेल	माण	सातारा	बिगर आदिवासी
१५	खातगुण	खटाव	सातारा	बिगर आदिवासी
१६	वाकेश्वर	खटाव	सातारा	बिगर आदिवासी
१७	नडशी	कराड	सातारा	बिगर आदिवासी
१८	माळेगाव बु.	मावळ	पुणे	बिगर आदिवासी
१९	गावंढळा	खामगाव	बुलडाणा	बिगर आदिवासी
२०	पळसमंडळ	नांदगाव	अमरावती	बिगर आदिवासी
२१	भिवापूर	तिवसा	अमरावती	बिगर आदिवासी
२२	ममदापूर	तिवसा	अमरावती	बिगर आदिवासी
२३	थुगाव पिंप्री	चांदूर	अमरावती	बिगर आदिवासी
२४	खोडगाव	अंजनगाव	अमरावती	बिगर आदिवासी
२५	येरला	मोर्शी	अमरावती	बिगर आदिवासी
२६	दापोरी	मोर्शी	अमरावती	बिगर आदिवासी
२७	मौजे चिखले,	उरण/ पनवेल	रायगड	बिगर आदिवासी
२८	मौजे पहूर	रोहा	रायगड	बिगर आदिवासी
२९	मौजे भुवनेश्वर	रोहा	रायगड	बिगर आदिवासी
३०	मौजे देवखाने	रोहा	रायगड	बिगर आदिवासी
३१	मौजे उणेगांव	माणगाव	रायगड	बिगर आदिवासी
३२	मौजे मांडले	महाड	रायगड	बिगर आदिवासी
३३	समर्थनगर,	अक्कलकोट	सोलापूर	बिगर आदिवासी
३४	बंडगरवाडी	सांगोला	सोलापूर	बिगर आदिवासी

अ.क्र.	उपकेंद्र	तालुका	जिल्हा	आदिवासी /बिगर आदिवासी
३५	भोयरे	मोहोळ	सोलापूर	बिगर आदिवासी
३६	बिटले	मोहोळ	सोलापूर	बिगर आदिवासी
३७	जिते	कर्जत	रायगड	बिगर आदिवासी
३८	भांगडा	नंदुरबार	नंदुरबार	बिगर आदिवासी
३९	नाशिंदे	नंदुरबार	नंदुरबार	आदिवासी
४०	खरगोन	शहादा	नंदुरबार	आदिवासी
४१	लंगडी	शहादा	नंदुरबार	आदिवासी
४२	वेंगनुर	मुलचेरा	गडचिरोली	आदिवासी
४३	डोल्हारी (बु.),	विक्रमगड	पालघर	आदिवासी
४४	सावरोळी	खालापूर	रायगड	आदिवासी
४५	कोपर	अलिबाग	रायगड	आदिवासी
४६	किंजळघर	महाड	रायगड	आदिवासी
४७	चांभारखिंड	महाड	रायगड	आदिवासी

२) प्राथमिक आरोग्य केंद्र:-

(अ)प्राथमिक आरोग्य केंद्र:-

बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र:- (नियमित पदे)

नविन बिगर आदिवासी १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता, प्रत्येकी ५ नियमित पदे, १० काल्पनिक पदे याप्रमाणे १५ नविन बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता खालील विवरणपत्रात दर्शविल्यानुसार एकूण ७५ नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता मंजूर नियमित पदे

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी रुपये	पदसंख्या
१.	वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट-अ	एस-२० : ५६१००-१७७५००	२
२.	आरोग्य सहायक	एस-९ : २६४००-८३६००	२
३.	सहाय्यक परिचारीका प्रसविका	एस-८ : २५५००-८११००	१
एकूण			५
१५ बिगर आदिवासी नविन प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता मंजूर एकूण नियमित पदे = ५ x १५			७५

आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्र:- (नियमित पदे)

नविन आदिवासी १ प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता ५ नियमित पदे निर्माण मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी रुपये	पदसंख्या
१.	वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट-अ	एस-२० : ५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट-ब	एस-१६ : ४४९००-१४२४००	१
३.	आरोग्य सहायक	एस-९ : २६४००-८३६००	२
४.	सहाय्यक परिचारीका प्रसविका	एस-८ : २५५००-८११००	१
एकूण			५
१ आदिवासी नविन प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता मंजूर एकूण नियमित पदे = ५ x १			५

आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे (बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा) नविन १५ बिगर आदिवासी व १ आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता, प्रत्येकी १० सेवा याप्रमाणे एकूण १६० सेवा बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	मनुष्यबळाची संख्या
१	औषध निर्माता	१
२	कनिष्ठ लिपिक	१
३	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१
४	आरोग्य सहायक	१
५	स्त्री परिचर	१
६	पुरुष परिचर	३
७	वाहनचालक गट-क	१
८	सफाईगार गट-ड	१
एकूण		१०
१५ नविन बिगर आदिवासी व १ आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरीता एकूण मंजूर पदे = १०x१६		१६०

सदर आकृतीबंधानुसार खालील बिगर आदिवासी व आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र.	ठिकाण	तालुका	जिल्हा	बिगर आदिवासी/ आदिवासी
१.	देवदेठण	श्रीगोंदा	अहमदनगर	बिगर आदिवासी
२.	माहेगाव देशमुख	कर्जत	अहमदनगर	बिगर आदिवासी
३.	धानोरा	जळगाव जामोद	बुलढाणा	बिगर आदिवासी
४.	हिंगणी	सेलू	वर्धा	बिगर आदिवासी
५.	म्हासुली	राधानगरी	कोल्हापूर	बिगर आदिवासी
६.	मडुर	भुदरगड	कोल्हापूर	बिगर आदिवासी
७.	बिद्री (बोरवडे)	कागल	कोल्हापूर	बिगर आदिवासी
८.	बेलवडे	कराड	सातारा	बिगर आदिवासी
९.	रांजणी	आंबेगाव	पुणे	बिगर आदिवासी
१०.	केवाडी	जुन्नर	पुणे	बिगर आदिवासी
११.	मंगरुळ	जळकोट	लातूर	बिगर आदिवासी
१२.	रीठद	रिसोड	वाशिम	बिगर आदिवासी
१३.	रांझणी	पंढरपूर	सोलापूर	बिगर आदिवासी
१४.	पानीव	माळशिरस	सोलापूर	बिगर आदिवासी
१५.	विरजोली (बिजोली)	रोहा	रायगड	बिगर आदिवासी
१६.	तामसवाडी	साक्री	धुळे	आदिवासी

उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन पुढील लेखाशिर्षातून भागविण्यात यावे.

गट-अ (एस-२० वेतनश्रेणी) व गट -ब चे वैद्यकीय अधिकारी -

मागणी क्रमांक आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

(०१)(०४) - गट वैद्यकीय अधिकारी (२२१० ०३७१)

गट-क व गट -ड

मागणी क्रमांक आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

(०२)(०८) - प्राथमिक आरोग्य केंद्र (स्थानिक क्षेत्र) (२२१० ५०४१)

३) नवीन ग्रामीण रुग्णालय :-

नवीन ४ ग्रामीण रुग्णालयांकरीता खालील विवरणपत्रात दर्शविल्यानुसार प्रत्येकी १० नियमित पदे व १६ मनुष्यबळसंख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) ग्रामिण रुग्णालयाकरीता मंजूर नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनसंरचना	पदसंख्या
१	वैद्यकिय अधीक्षक गट -अ	एस-२३ : ६७७००-२०८७००	१
२	वैद्यकिय अधिकारी गट -अ	एस -२० : ५६१००-१७७५००	३
३	अधिपरिचारीका	एस -१३ : ३५४००-११२४००	३
४	सहाय्यक अधीक्षक/कारभारी	एस -१३ : ३५४००-११२४००	१
५	औषध निर्माता (मिश्रक)	एस -१० : २९२००-९२३००	१
६	कनिष्ठ लिपिक	एस -६ : १९९००-६३२००	१
एकूण			१०
ग्रामिण रुग्णालयां करीता मंजूर एकूण नियमित पदे नियमित पदे = ४ X १०			४०

ब (४) ग्रामिण रुग्णालयाकरीता बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	अधिपरिचारीका	४
२	लिपिक-टंकलेखक	१
३	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	१
४	क्ष-किरण तंत्रज्ञ	१
५	प्रयोगशाळा सहाय्यक	१
६	शिपाई गट-ड	१
७	कक्षसेवक गट-ड	४
८	सफाईगार गट-ड	२
९	वाहनचालक	१
प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाकरीता एकूण मनुष्यबळ		१६
४ ग्रामिण रुग्णालयां करीता बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा = ४ x १६		६४

वरीलप्रमाणे आकृतीबंधानुसार खालील ४ ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	ठिकाण	तालुका	जिल्हा	निर्माण करावयाचीपदे/मनुष्यबळ
१.	किनगाव	यावल	जळगाव	२६
२.	कुंडलवाडी	बिलोली	नांदेड	२६
३.	जिवती	जिवती	चंद्रपूर	२६
४.	पालघर	पालघर	पालघर	२६
एकूण				१०४

i) श्रेणीवर्धित ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव, जि.जळगाव-

सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या आकृतीबंधानुसार प्रत्येकी १० नियमित पदे व १६ बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ आवश्यक आहे. याआधीचे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेली १५ पदे वगळून ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव, जि.जळगाव करीता उर्वरित ११ पदांपैकी ०६ नियमित पदे निर्माण करण्यास व ०५ पदे बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनसंरचना	नव्याने निर्माण करावयाची पदे
१	वैद्यकीय अधीक्षक	एस- २३: ६७७००-२०८७००	१
२	वैद्यकीय अधिकारी (शास्त्रक्रिया)	एस- २०: ५६१००-१७७५००	१
३	अधिपरिचारिका	एस- १३ : ३५४००-११२४००	३
४	कनिष्ठ लिपिक	एस- ६ : १९९००-६३२००	१

बाह्यस्रोताद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशिल-

अ.क्र.	पदनाम	मनुष्यबळाची संख्या
१	क्ष-किरण तंत्रज्ञ	१
२	कक्षसेवक	३
३	सफाईगार	१

उक्त ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनावरील खर्च पुढील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१

२२१० -वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०६ - सार्वजनिक आरोग्य

००१ - संचालन व प्रशासन

(०१) (०८) - प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामिण रुग्णालयाइतका दर्जा वाढविणे (२२१० ०४१३)

४) ट्रॉमा केअर युनिट :-

नवीन ट्रॉमा केअर युनिट करीता दि.२६.०५.२००४ च्या आकृतीबंधानुसार १५ पदे आवश्यक असल्याने खालील २ ट्रामा केअर युनिटकरीता प्रत्येकी ८ नियमित पदे निर्माण करण्यास व ७ इतक्या मनुष्यबळसंख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	आरोग्य संस्थेचे नाव	निर्माण करावयाची पदे/ मनुष्यबळ
१	ग्रामीण रुग्णालय, चाकूर संलग्न ट्रामा केअर युनिट	१५
२	डहाणू-पालघर ट्रामा केअर युनिट	१५

i & ii) ग्रामीण रुग्णालय, चाकूर संलग्न ट्रामा केअर युनिट व डहाणू-पालघर ट्रामा केअर युनिट येथे पदनिर्मिती करावयच्या नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनसंरचना	पदसंख्या
१.	वैद्यकीय अधिकारी (अस्थिव्यंग शल्यचिकीत्सक) गट-अ	एस- २०: ५६१००-१७७५००	१
२.	बाधेरीकरण तज्ञ	एस - २०: ५६१००-१७७५००	२
३.	वैद्यकीय अधिकारी गट-अ	एस - २०: ५६१००-१७७५००	२
४.	परिसेविका	एस - १४: ३८६००-११२८००	१
५.	अधिपरिचारिका	एस - १३: ३५४००-११२४००	२
एकूण नियमित पदे			८
ट्रामा केअर युनिट करीता एकूण नियमित पदे २ X ८			१६

ग्रामीण रुग्णालय, चाकूर संलग्न ट्रामा केअर युनिट व डहाणू-पालघर ट्रामा केअर युनिट येथे बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	अधिपरिचारीका	१
२	वाहनचालक,वर्ग-३	१
३	कक्षसेवक,वर्ग-४	३
४	सफाईगार,वर्ग-४	२
प्रत्येक ट्रामा केअर युनिटकरीता एकूण मनुष्यबळ		७
२ नविन ट्रामा केअर युनिटकरीता बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा = २ x ७		१४

वरीलप्रमाणे ट्रामा केअर युनिट ग्रामीण रुग्णालय, चाकूर संलग्न ट्रामा केअर युनिट व डहाणू-पालघर ट्रामा केअर युनिट मधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनावरील खर्च खालील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०६ - सार्वजनिक आरोग्य

८०० - इतर खर्च

(०१)(४५) - ट्रामा केअर युनिटची स्थापना महाराष्ट्र आपत्कालीन सेवा प्रकल्प (२२१० जी २९८).

सदर ट्रामा केअर युनिटमधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन सदर ट्रामा केअर युनिट ज्या आरोग्य संस्थेस जोडलेले आहे त्या आरोग्य संस्थेसाठी मंजूर लेखाशिर्षातून भागविण्यात यावे.

५) नवीन स्त्री रुग्णालयासाठी पदनिर्मिती

नवीन २ स्त्री रुग्णालयासाठी खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे प्रत्येकी ४२ नियमित पदे निर्माण करण्यास व प्रत्येकी ५५ मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	आरोग्य संस्थेचे नाव	निर्माण करावयाची पदे/ मनुष्यबळ
१	स्त्री रुग्णालय, भंडार, जिल्हा भंडारा	९७
२	स्त्री रुग्णालय, अहेरी, जि.गडचिरोली	९७

i & ii) नवीन स्त्री रुग्णालय, भंडारा व स्त्री रुग्णालय, अहेरी, जि.गडचिरोली करीता मंजूर नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र .	पदनाम	वेतनसंरचना		पदसंख्या
१	वैद्यकीय अधिक्षक गट-अ	S-२३	६७७००-२०८७००	१
२	वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र, गट अ,	S-२३	६७७००-२०८७००	१
३	वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) गट - अ,	S-२३	६७७००-२०८७००	१
४	वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण तज्ञ गट-अ	S-२३	६७७००-२०८७००	१
५	क्ष-किरण तंत्रज्ञ गट-अ	S-२३	६७७००-२०८७००	१
६	बधिरीकरण तज्ञ	S-२०	५६१००-१७७५००	२
७	वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) गट-अ,	S-२०	५६१००-१७७५००	२
८	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र) गट-अ,	S-२०	५६१००-१७७५००	३
९	वैद्यकीय अधिकारी गट-अ,	S-२०	५६१००-१७७५००	५
१०	सहाय्यक अधिसेविका	S-१५	४१८००-१३२३००	१
११	परिसेविका	S-१४	३८६००-१२२८००	५
१२	अधिपरिचारीका	S-१३	३५४००-११२४००	८
१३	बालरोग परिचारीका	S-१४	३८६००-१२२८००	३
१४	रक्तपेढी तंत्रज्ञ	S-१३	३५४००-११२४००	१
१५	औषध निर्माता	S-१०	२९२००-९२३००	२
१६	भांडार तथा वस्त्रपाल	S-६	१९९००-६३२००	१
१७	प्रशासकीय अधिकारी	S-१५	४१८००-१३२३००	१
१८	कार्यालयीन अधिक्षक	S-१४	३८६००-१२२८००	१
१९	वरिष्ठ लिपिक	S- ८	२५५००-८११००	१
२०	कनिष्ठ लिपिक /टंकलेखक	S-६	१९९००-६३२००	१
	प्रत्येक स्त्री रुग्णालयाकरीता निर्माण करावयाची एकूण नियमित पदे			४२
	नविन स्त्री रुग्णालयांकरीता एकूण नियमित पदे = २ X ४२			८४

नवीन स्त्री रुग्णालय, भंडारा व स्त्री रुग्णालय, अहेरी, जि.गडचिरोली येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशीलखालीलप्रमाणे आहे.

अ. क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	अधिपरिचारीका	१२
२	बालरोग परिचारीका	५
३	आहारतज्ञ	१
४	रक्तपेढी	१
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	२
६	क्ष-किरण तंत्रज्ञ	२
७	ई.सी.जी. तंत्रज्ञ	१
८	औषध निर्माता	१
९	प्रयोगशाळा सहाय्यक	३
१०	बाह्यरुग्ण सेवक	१
११	अपघात विभाग सेवक	३
१२	रक्तपेढी परिचर	१
१३	व्रणोपचारक	१
१४	प्रयोगशाळा परिचर	१
१५	शस्त्रक्रियागृह परिचर	२
१६	कक्षसेवक	१०
१७	शिपाई	२
१८	बाह्यरुग्ण लिपिक	३
१९	सफाईगार	३
	प्रत्येक स्त्री रुग्णालयाकरीता एकूण मनुष्यबळ	५५
	२ नवीन स्त्री रुग्णालयांकरीता बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा = २ x ५५	११०

श्रेणीवर्धित स्त्री रुग्णालयासाठी पदनिर्मिती-

खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे २श्रेणीवर्धित स्त्री रुग्णालयासाठी नियमित पदे निर्माण करण्यास व मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	आरोग्य संस्थेचे नाव	निर्माण करावयाची पदे/ मनुष्यबळ
१	स्त्री रुग्णालय, अमरावती, जि.अमरावती	१६५
२	स्त्री रुग्णालय, बारामती, जि.पुणे	३१

iii) **स्त्री रुग्णालय अमरावती-** स्त्री रुग्णालय, अमरावतीचे २०० खाटांवरून ४०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन झाले असून तेथे प्रत्यक्षातील एकूण मंजूर पदे १९५ असून सदर ४०० खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी ४३ नियमित पदे व १२२ बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ असे एकूण १६५ पदे नव्याने निर्माण करावयास मंजूरी देण्यात येत आहे. सदर पदांचा तपशिल खालीलप्रमाणे :-

अ. क्र.	सेवा	वेतनश्रेणी		मनुष्यबळ संख्या
१	बधिरीकरण तज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र)	एस-२३	६७७००-२०८७००	२
३	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२३	६७७००-२०८७००	२
४	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२३	६७७००-२०८७००	२
५	शरीर विकृती शास्त्रज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
६	मनोविकृती चिकित्सक	एस-२३	६७७००-२०८७००	१
७	क्ष-किरण तंत्रज्ञ गट-अ	एस-२३	६७७००-२०८७००	१
८	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ)	एस-२०	५६१००-१७७५००	१
९	क्ष-किरण तंत्रज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
१०	वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ)	एस-२०	५६१००-१७७५००	२
११	शरीर विकृती शास्त्रज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
१२	वैद्यकीय अधिकारी (अपघात विभाग)	एस-२०	५६१००-१७७५००	२
१३	अधिसेविका	एस-१६	४४९००-१४२४००	१
१४	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१०
१५	मनोविकृती परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	१
१६	सांख्यिकी सहाय्यक	एस-१३	३५४००-११२४००	१
१७	ईतंत्रज्ञ.जी.सी.	एस-१३	३५४००-११२४००	१
१८	मुकादम	एस-३	१६६००-५२४००	१
१९	उदवाहनचालक	एस-३	१६६००-५२४००	३
२०	मुख्य प्रशासकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	१
२१	कार्यालयीन अधीक्षक	एस-१४	३८६००-१२२८००	१
२२	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	३

अ. क्र.	सेवा	वेतनश्रेणी		मनुष्यबळ संख्या
२३	लेखापाल/सहा.अधिक्षक	एस-१३	३५४००-११२४००	२
२४	दंतशल्यचिकित्सक गट-ब (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	१
	एकूण			४३

स्त्री रुग्णालय, अमरावती येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.-

अ. क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	रक्तपेढी तंत्रज्ञ	१
२	अधिपरिचारिका	५०
३	औषध निर्माता	३
४	शिपाई	२
५	रुग्णवाहिका चालक	४
६	मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता	१
७	प्रयोगशाळा सहाय्यक	२
८	भांडार तथा वस्त्रपाल	२
९	वैद्यकीय अभिलेखापाल	१
१०	कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक	४
११	स्वच्छता निरीक्षक	२
१२	दुरध्वनी चालक	२
१३	शिंपी	२
१४	कक्षसेवक	१०
१५	माळी	२
१६	नळ कारागीर	१
१७	आया	३०
१८	दंत यांत्रिक गट-क (बाह्ययंत्रणेद्वारे)	१
१९	दंत आरोग्य (बाह्ययंत्रणेद्वारे)	१
२०	दंत सहाय्यक (बाह्ययंत्रणेद्वारे)	१
	एकूण	१२२

iv) स्त्री रुग्णालय, बारामती, जि.पुणे- स्त्री रुग्णालय, बारामती, जि.पुणे येथील १०० खाटांच्या रुग्णालयास शासन निर्णय दिनांक १३.०५.२०१४ अन्वये ६६ पदांना मंजूरी देण्यात आलेली आहे. स्त्री रुग्णालयाचा अतृकतीबंध ९७ पदांचा असल्याने उर्वरित ३१ पदे नव्याने निर्माण करावयास मंजूरी देण्यात येत आहे. सदर पदांचा तपशिल खालीलप्रमाणे :-

अ. क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	कार्यालयीन अधीक्षक	१
२	वरिष्ठ लिपिक	१
	एकूण	२

स्त्री रुग्णालय, बारामती, जि.पुणे येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.-

अ. क्र.	सेवा	मनुष्यबळ संख्या
१	भांडार तथा वस्त्रपाल	१
२	बाह्यरुग्ण सेवक	१
३	अपघात विभाग सेवक	३
४	रक्तपेढी परिचर	१
५	ब्रणोपचारक	१
६	प्रयोगशाळा परिचर	१
७	शस्त्रक्रिया गृह परिचर	२
८	कक्षसेवक	१०
९	सफाईगार	३
१०	शिपाई	२
११	कनिष्ठ लिपिक /टंकलेखक	२
१२	बाह्यरुग्ण लिपिक	२
	एकूण	२९

वरीलप्रमाणे स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनावरील खर्च खालील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०१ - नागरी आरोग्य सेवा-विषम चिकित्सा,

११० -रुग्णालये व दवाखाने,

०६ - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना

(०६)(०१)- मुफसल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये व दवाखाने(अनिवार्य)(२२१० ०२२६)

६) उपजिल्हा रुग्णालयाकरीता पदनिर्मिती -

खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे नवीन व श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयासाठी नियमित पदे निर्माण करण्यास व मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	आरोग्य संस्थेचे नाव	निर्माण करावयाची पदे/ मनुष्यबळ
१	इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी, जि.ठाणे	२५८
२	उपजिल्हा रुग्णालय, कंधार, जि. नांदेड	६९
३	उपजिल्हा रुग्णालय, धारणी, जि. अमरावती	१७
४	उपजिल्हा रुग्णालय, बारामती, जि. पुणे	२२
५	उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर, जि. नांदेड	२१
६	उपजिल्हा रुग्णालय, मोखाडा, जि. पालघर	२०
७	उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड, जि. पालघर	२०
८	उपजिल्हा रुग्णालय, वाडी (बु.), जि. नांदेड	९४
९	उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा, जि. पुणे	७५
१०	उपजिल्हा रुग्णालय, वडगाव मावळ (कान्हे), जि. पुणे	२०

(i) इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी, जि.ठाणे-

इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय, भिवंडी, जि.ठाणे करीता खालीलप्रमाणे नियमित व बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	निवासी वैद्यकीय अधिकारी चिकित्सा	एस-२३	६७७००-२०८७००

२	निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क)	एस-२३	६७७००-२०८७००	१
३	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२३	६७७००-२०८७००	१
४	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२३	६७७००-२०८७००	१
५	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र)	एस-२३	६७७००-२०८७००	१
६	वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
७	वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग	एस-२३	६७७००-२०८७००	१
८	बधिरीकरण तज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
९	क्ष-किरण तंत्रज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
१०	शरीर विकृती शास्त्रज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
११	मनोविकृती चिकित्सक	एस-२३	६७७००-२०८७००	१
१२	वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग)	एस-२३	६७७००-२०८७००	१
१३	वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग)	एस-२३	६७७००-२०८७००	१
१४	वैद्यकीय अधिकारी नेत्र शल्य चिकित्सा	एस-२३	६७७००-२०८७००	१
१५	वैद्यकीय अधिकारी (नाक, कान, घसा)	एस-२३	६७७००-२०८७००	१
१६	वैद्यकीय अधिकारी (रक्त संक्रमण)	एस-२०	५६१००-१७७५००	३
शुश्रूषा विभाग				
१	वैद्यकीय अधिकारी गट अ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	३
२	परिसेविका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	अधिपरिचारिका	-	-	८
४	कक्षसेवक	-	-	६
५	सफाईगार	-	-	६
वर्ग-३ शुश्रूषा विभाग				
१	अधिसेविका (नियमित)	एस-१६	४४९००-१४२४००	१
२	परिसेविका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	९
३	बालरोग परिचारिका (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	२

४	आरोग्य परिचारिका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
५	मनोविकृती परिचारिका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
६	अधिपरिचारिका (४ खाटांमागे १) (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	३३
अवैद्यकीय कर्मचारी वर्ग-३				
१	वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता	-	-	१
२	मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता	-	-	१
३	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	१
४	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	१
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	-	-	१
६	औषध निर्माता	-	-	२
७	दंत यांत्रिक	-	-	१
८	वाहनचालक (कंत्राटी)	-	-	१
९	रुग्णवाहिका चालक	-	-	१
१०	भांडार तथा वस्त्रपाल	-	-	२
११	वैद्यकीय अभिलेखापाल	-	-	१
१२	वीजतंत्री	-	-	१
१३	स्वच्छता निरीक्षक	-	-	१
१४	दुरध्वनी चालक	-	-	२
१५	शिंपी	-	-	१
१६	नळ कारागिर	-	-	१
१७	सुतार	-	-	१
वर्ग-४ कर्मचारी				
१	मुकादम (नियमित)	एस-३	१६६००-५२४००	२
२	बाह्यरुग्ण सेवक	-	-	४
३	अपघात विभागसेवक	-	-	३
४	रक्तपेढी परिचर	-	-	१
५	प्रयोगशाळा परिचर	-	-	२

६	क्ष-किरण परिचर	-	-	२
७	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	१
८	व्रणोपचारक	-	-	१
९	कक्षसेवक	-	-	१०
१०	सफाईगार	-	-	२३
११	शिपाई	-	-	४
१२	धोबी	-	-	३
१३	न्हावी	-	-	२
१४	सहाय्यक स्वयंपाकी	-	-	२
१५	उदवाहन चालक	-	-	३
१६	पहारेकरी	-	-	४
१७	माळी	-	-	२
प्रशासनिक विभाग				
१	लघुतंकलेखक मराठी (नियमित)	एस-१५	२५५००-८११००	१
२	वरिष्ठ लिपिक (नियमित)	एस-८	२५५००-८११००	२
३	कनिष्ठ लिपिक तथा तंकलेखक	-	-	१
४	तंकलेखक	-	-	१
५	लेखापाल/सहा. अधीक्षक (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	१
नवजात बालकांचा अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्ग				
१	बालरोग परिचारिका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
२	अधिपरिचारिका	-	-	४
३	कक्षसेवक/आया	-	-	३
४	सफाईगार	-	-	२
रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्रासाठी कर्मचारी वर्ग				
१	वैद्यकीय अधिकारी गट अ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	सांख्यिकी सहाय्यक (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	१
३	शिपाई	-	-	१

शुश्रूषा प्रशिक्षण विभाग				
१	परिचारिका पाठ्यनिर्देशिका (नियमित)	एस-१५	४१८००-१३२३००	५
२	आरोग्य परिचारिका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	२
३	गृहवस्त्रपाल (नियमित)	एस-६	१९९००-६३२००	१
४	चिकित्सालयीन निदेशक (नियमित)	एस-१५	४१८००-१३२३००	२
मनोविकृती चिकित्सा कक्षासाठी कर्मचारी वर्ग				
१	मनोविकृती चिकित्सा (नियमित)	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	मनोविकृती परिचारिका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	२
४	समोपदेष्टा	-	-	१
५	परिसेविका (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
६	अधिपरिचारिका	-	-	६
७	कक्षसेवक	-	-	४
८	सफाईगार	-	-	४
जळीत कक्षासाठी कर्मचारी वर्ग				
१	अधिपरिचारिका	-	-	२
२	कक्षसेवक	-	-	१
अपंग पुनर्वसन केंद्रासाठी कर्मचारी वर्ग				
१	व्यवसायोपचारक Occupational Therapist	-	-	१
२	आथेरटिस्ट कम प्रोस्टेटिक तंत्रज्ञ	-	-	१
३	लेदर वर्कर	-	-	१
४	मदतनीस	-	-	१
ड्रामा केअर युनिटसाठी कर्मचारी वर्ग				
१	अस्थिव्यंग शल्यचिकित्सक गट अ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	बधिरीकरण तज्ञ गट अ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	२
३	वैद्यकीय अधिकारी गट अ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	२

४	परिसेविका	-	-	३
५	अधिपरिचारिका (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	१
६	वाहनचालक	-	-	१
७	कक्षसेवक	-	-	३
८	सफाईगार	-	-	२
सि.टी स्कॅन विभागासाठी कर्मचारी वर्ग				
१	क्ष- किरण शास्त्रज्ञ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	२
२	अधिपरिचारिका	-	-	१
३	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	३
४	अभिलेखापाल	-	-	१
५	कक्षसेवक	-	-	२

(iii) उपजिल्हा रुग्णालय, कंधार, जि. नांदेड-

उपजिल्हा रुग्णालय, कंधार, जि. नांदेड (१०० खाटा) करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, कंधार, जि. नांदेड (१०० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र)	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	बधिरीकरण तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
५	वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
६	वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग	एस-२०	५६१००-१७७५००	१
७	वैद्यकीय अधिकारी नेत्र शल्यचिकित्सा	एस-२०	५६१००-१७७५००	१

८	वैद्यकीय अधिकारी अपघात कक्ष	एस-२०	५६१००-१७७५००	१
९	वैद्यकीय अधिकारी	एस-१५	४१८००-१३२३००	१
१०	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
११	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	४
१२	प्रशासकीय अधिकारी	एस-१५	४१८००-१३२३००	१
१३	कार्यालयीन अधिक्षक	एस-१४	३८६००-१२२८००	१
१४	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१
१५	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	१
१६	दंत सहाय्यक	एस-१	१५०००-४७६००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, कंधार, जि. नांदेड (१०० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	अधिपरिचारिका	-	-	२०
२	भौतिकोपचारक	-	-	१
३	आहार तज्ञ	-	-	१
४	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	२
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	-	-	१
६	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	१
७	ई.सी.जी. तंत्रज्ञ	-	-	१
८	औषध निर्माता	-	-	२
९	प्रयोगशाळा सहायक	-	-	२
१०	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
११	अपघात विभाग सेवक	-	-	३
१२	रक्तपेढी परिचर	-	-	१
१३	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	२

१४	कक्षसेवक	-	-	६
१५	व्रणोपचारक	-	-	१
१६	सफाईगार	-	-	१
१७	शिपाई	-	-	१
१८	कनिष्ठ लिपिक	-	-	१
१९	बाह्यरुग्ण लिपिक	-	-	१

(iii) उपजिल्हा रुग्णालय, धारणी, जि. अमरावती (१०० खाटा) -

उपजिल्हा रुग्णालय, धारणी, जि. अमरावती (१०० खाटा) करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, धारणी, जि. अमरावती (१०० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५०	३
२	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	१
३	तांत्रिक पर्यवेक्षक	एस-१३	३५४००-११२४००	१
४	रक्तपेढी तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	२
५	रक्तपेढी परिचर	एस-१	१५०००-४७६००	२
६	समुपदेशक	एस-१३	३५४००-११२४००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, धारणी, जि. अमरावती (१०० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	अधिपरिचारिका	-	-	१
२	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	२
३	रक्तपेढी परिचर	-	-	१
४	सफाईगार	-	-	१
५	समुपदेशक	-	-	१
६	वाहनचालक	-	-	१

(iv) उपजिल्हा रुग्णालय, बारामती, जि. पुणे-

उपजिल्हा रुग्णालय, बारामती, जि. पुणे (१०० खाटा) करीता ४ नियमित पदे व १८ बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, बारामती, जि. पुणे (१०० खाटा) येथील नियमित पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		मनुष्यबळ
१	कार्यालयीन अधीक्षक	एस-१४	३८६००-१२२८००	१
२	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१
३	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	१
४	दंत सहाय्यक	एस-१	१५०००-४७६००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, बारामती, जि. पुणे (१०० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
२	अपघात विभाग सेवक	-	-	३
३	रक्तपेढी परिचर	-	-	१
४	शस्त्रक्रिया गृह परिचर	-	-	२
५	कक्षसेवक	-	-	६
६	व्रणोपचारक	-	-	१
७	सफाईगार	-	-	१
८	शिपाई	-	-	१
९	कनिष्ठ लिपिक	-	-	१
१०	बाह्यरुग्ण लिपिक	-	-	१

(v) उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर, जि. नांदेड (५० खाटा)-

उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर, जि. नांदेड (५० खाटा) करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर, जि. नांदेड (५० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
५	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	२
६	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१
७	दंत सहाय्यक	एस-१	१५०००-४७६००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, हिमायतनगर, जि. नांदेड (५० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		मनुष्यबळ
१	अधिपरिचारिका	-	-	५
२	औषध निर्माता	-	-	२
३	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
४	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	१
५	कक्षसेवक	-	-	१
६	व्रणोपचारक	-	-	१
७	शिपाई	-	-	१

(vi) उपजिल्हा रुग्णालय, मोखाडा, जि. पालघर (५० खाटा)-

उपजिल्हा रुग्णालय, मोखाडा, जि. पालघर (५० खाटा) करीता नियमित पदे निर्माण करण्यास व बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, मोखाडा, जि. पालघर (५० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया)	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र)	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
४	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
५	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
६	परिसेविका	एस-१४	३८६००-११२८००	२
७	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, मोखाडा, जि. पालघर (५० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम			मनुष्यबळ
१	अधिपरिचारिका	-	-	५
२	औषध निर्माता	-	-	२
३	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
४	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	१
५	कक्षसेवक	-	-	१
६	व्रणोपचारक	-	-	१
७	शिपाई	-	-	१

(vii) उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड, जि. पालघर (५० खाटा)-

उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड, जि. पालघर (५० खाटा) करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड, जि. पालघर (५० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
५	परिसेविका	एस-१४	३८६००-११२८००	२
६	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड, जि. पालघर (५० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम			मनुष्यबळ
१	अधिपरिचारिका	-	-	५
२	औषध निर्माता	-	-	२
३	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
४	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	१
५	कक्षसेवक	-	-	१
६	व्रणोपचारक	-	-	१
७	शिपाई	-	-	१

(viii) उपजिल्हा रुग्णालय, वाडी (बु.), जि. नांदेड (५० खाटा)-

उपजिल्हा रुग्णालय, वाडी (बु.), जि. नांदेड करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ सेवा निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, वाडी (बु.), जि. नांदेड येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
		एस-२३	६७७००-२०८७००	
१	वैद्यकीय अधीक्षक	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र)	एस-२०	५६१००-१७७५००	१
४	वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	२
५	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
६	वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
७	वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग	एस-२०	५६१००-१७७५००	१
८	वैद्यकीय अधिकारी नेत्र शल्य चिकित्सा	एस-२०	५६१००-१७७५००	१
९	वैद्यकीय अधिकारी दंतचिकित्सा	एस-२०	५६१००-१७७५००	१
१०	वैद्यकीय अधिकारी अपघात कक्ष	एस-२०	५६१००-१७७५००	४
११	वैद्यकीय अधिकारी, गट-ब	एस-१६	४४९००-१४२४००	१
१२	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
१३	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	५
१४	प्रशासकीय अधिकारी	एस-१५	४१८००-१३२३००	१
१५	कार्यालयीन अधीक्षक	एस-१४	३८६००-१२२८००	१
१६	सहाय्यक अधीक्षक (भांडारपाल)	एस-१३	३५४००-११२४००	१
१७	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१
१८	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	११

ब) उपजिल्हा रुग्णालय, वाडी (बु.), जि. नांदेड येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम			मनुष्यबळ
१	अधिपरिचारिका	-	-	१६
२	भौतिकोपचारक	-	-	१
३	आहार तज्ञ	-	-	१
४	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	२
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	-	-	२
६	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	२
७	ई.सी.जी.तंत्रज्ञ	-	-	१
८	औषध निर्माता	-	-	३
९	प्रयोगशाळा सहायक	-	-	३
१०	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
११	अपघात विभाग सेवक	-	-	३
१२	रक्तपेढी परिचर	-	-	१
१३	शस्त्रक्रिया गृह परिचर	-	-	२
१४	कक्षसेवक	-	-	१०
१५	व्रणोपचारक	-	-	१
१६	सफाईगार	-	-	३
१७	शिपाई	-	-	२
१८	कनिष्ठ लिपिक	-	-	२
१९	बाह्यरुग्ण लिपिक	-	-	२

(ix) उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा, जि. पुणे -

उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा, जि. पुणे करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ सेवा निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा, जि. पुणे येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	२
३	वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग	एस-२०	५६१००-१७७५००	१
४	वैद्यकीय अधिकारी नेत्र शल्य चिकित्सा	एस-२०	५६१००-१७७५००	१
५	वैद्यकीय अधिकारी अपघात कक्ष	एस-२०	५६१००-१७७५००	२
६	वैद्यकीय अधिकारी	एस-१६	४४९००-१४२४००	१
७	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
८	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	५
९	प्रशासकीय अधिकारी	एस-१५	४१८००-१३२३००	१
१०	कार्यालयीन अधिक्षक	एस-१४	३८६००-१२२८००	१
११	सहाय्यक अधिक्षक (भांडारपाल)	एस-१३	३५४००-११२४००	१
१२	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	९

ब) उपजिल्हा रुग्णालय, लोणावळा, जि. पुणे येथील बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम			
१	अधिपरिचारिका	-	-	१५
२	भौतिकोपचारक	-	-	१
३	आहार तज्ञ	-	-	१
४	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	२
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	-	-	१
६	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	२
७	ई.सी.जी.तंत्रज्ञ	-	-	१

८	औषध निर्माता	-	-	२
९	प्रयोशाळा सहायक	-	-	३
१०	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
११	अपघात विभाग सेवक	-	-	३
१२	रक्तपेढी परिचर	-	-	१
१३	शस्त्रक्रिया गृह परिचर	-	-	२
१४	कक्षसेवक	-	-	८
१५	सफाईगार	-	-	१
१६	शिपाई	-	-	२
१७	कनिष्ठ लिपिक	-	-	१
१८	बाह्यरुग्ण लिपिक	-	-	२

(x) उपजिल्हा रुग्णालय, वडगाव मावळ (कान्हे), जि. पुणे (५० खाटा)-

उपजिल्हा रुग्णालय, वडगाव मावळ (कान्हे), जि. पुणे (५० खाटा) करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) उपजिल्हा रुग्णालय, वडगाव मावळ (कान्हे), जि. पुणे (५० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया)	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
५	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	२
	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	१

ब) उपजिल्हा रुग्णालय, वडगाव मावळ (कान्हे), जि. पुणे (५० खाटा) येथील बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाच्या पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम			मनुष्यबळ
१	अधिपरिचारिका	-	-	५
२	औषध निर्माता	-	-	२
३	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
४	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	१
५	कक्षसेवक	-	-	१
६	व्रणोपचारक	-	-	१
७	शिपाई	-	-	१

वरीलप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनावरील खर्च खालील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०६ - सार्वजनिक आरोग्य

००१ - संचालन व प्रशासन

(०१)(०९)- महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण /कुटीर रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन (२२१० ४६२४)

६) जिल्हा रुग्णालयाकरीता पदनिर्मिती -

खालील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे खालील २ जिल्हा रुग्णालयांसाठी नियमित पदे निर्माण करण्यास व मनुष्यबळ संख्येच्या मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	आरोग्य संस्थेचे नाव	निर्माण करावयाची पदे/ मनुष्यबळ
१	जिल्हा रुग्णालय, नागपूर, जि.नागपूर	१९७
२	जिल्हा सामान्य रुग्णालय, मनोर, जि.पालघर	३४१

(i) जिल्हा रुग्णालय, नागपूर (१०० खाटा)-

जिल्हा रुग्णालय, नागपूर (१०० खाटा) करीता खालीलप्रमाणे नियमित व बाह्ययंत्रणेद्वारे सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
		एस-२०	५६१००-१७७५००	
१	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र)	एस-२०	५६१००-१७७५००	१
३	बधिरीकरण तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२०	५६१००-१७७५००	१
५	वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	१
६	वैद्यकीय अधिकारी अस्थिव्यंग	एस-२०	५६१००-१७७५००	१
७	वैद्यकीय अधिकारी नेत्र शल्य चिकित्सा	एस-२०	५६१००-१७७५००	१
८	वैद्यकीय अधिकारी दंतचिकित्सा	एस-२०	५६१००-१७७५००	१
९	वैद्यकीय अधिकारी अपघात कक्ष	एस-२०	५६१००-१७७५००	४
१०	वैद्यकीय अधिकारी	एस-१६	४४९००-१४२४००	१
११	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
१२	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	५
१३	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	१४
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	अधिपरिचारिका	-	-	१३
२	भौतिकोपचार तज्ञ	-	-	१
३	आहारतज्ञ	-	-	१
४	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	२
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	-	-	२
६	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	२
७	ई.सी.जी. तंत्रज्ञ	-	-	१
८	औषध निर्माता	-	-	१
९	प्रयोगशाळा सहायक	-	-	३
१०	बाह्यरुग्ण सेवक	-	-	१
११	अपघात विभागसेवक	-	-	३
१२	रक्तपेढी परिचर	-	-	१
१३	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	२

१४	कक्षसेवक	-	-	१०
१५	व्रणोपचारक	-	-	१
१६	सफाईगार	-	-	३
१७	भांडार तथा वस्त्रपाल	-	-	१
१८	कनिष्ठ लिपिक	-	-	१
१९	बाह्यरुग्ण लिपिक	-	-	२
अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	३
२	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	६
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	कक्षसेवक	-	-	४
२	सफाईगार	-	-	४
शुश्रूषा कक्षासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	३
२	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	८
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	कक्षसेवक/आया	-	-	६
२	सफाईगार	-	-	६
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रासाठी कर्मचारी वर्ग				
१	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	१
शुश्रूषा प्रशिक्षण केंद्रासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	परिचारिका पाठ्यनिर्देशिका	एस-१५	४१८००-१३२३००	५

२	आरोग्य परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	गृहवस्त्रपाल	एस-६	१९९००-६३२००	१
४	चिकित्सालयीन निदेशक	एस-१५	४१८००-१३२३००	२
मनोविकृती चिकित्सा कक्षासाठी कर्मचारी वर्ग				
१	मनोविकृती चिकित्सा	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	मनोविकृती परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	२
४	समोपदेष्टा	एस-१४	३८६००-१२२८००	१
५	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
६	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	६
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	कक्षसेवक	-	-	४
२	सफाईगार	-	-	४
जळीत कक्षासाठी कर्मचारी वर्ग				
१	अधिपरिचारिका (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	२
२	कक्षसेवक	-	-	१
अपंग पुनर्वसन केंद्रासाठी कर्मचारी वर्ग				
१	व्यवसायोपचारक Occupational Therapist (नियमित)	एस-१४	३८६००-१२२८००	१
२	आथेरटिस्ट कम प्रोस्टेटिक तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	१
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	लेदर वर्कर	-	-	१
२	मदतनीस	-	-	१
ट्रामा केअर युनिटसाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	अस्थिव्यंग शल्यचिकित्सक	एस-२०	५६१००-१७७५००	१

२	बधिरीकरण तज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	२
३	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
५	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	३
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	कक्षसेवक	-	-	३
२	सफाईगार	-	-	२
नवजात बालकांचा अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	बालरोग परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	१
२	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	४
३	कक्षसेवक/आया	एस-१	१५०००-४७६००	३
४	सफाईगार	एस-१	१५०००-४७६००	२
सि.टी स्कॅन विभागासाठी कर्मचारीवर्ग (नियमित पदे)				
१	क्ष- किरण शास्त्रज्ञ	एस-२०	५६१००-१७७५००	२
२	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	१
३	क्ष किरण तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	३
४	अभिलेखापाल	एस-६	१९९००-६३२००	१
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची सेवा				
१	कक्षसेवक	-	-	२

(ii) जिल्हा सामान्य रुग्णालय, मनोर, जि.पालघर (२०० खाटा)+ ट्रामा केअर युनिट (२० खाटा)

जिल्हा सामान्य रुग्णालय, मनोर, जि.पालघर (२०० खाटा)+ ट्रामा केअर युनिट (२० खाटा) करीता नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ) जिल्हा सामान्य रुग्णालय, मनोर, जि.पालघर (२०० खाटा)+ ट्रामा केअर युनिट (२० खाटा) येथील नियमित पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी		आकृतीबंधानुसार नव्याने निर्माण करावयाची पदसंख्या
१	अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क	एस-२३	६७७००-२०८७००	१
३	वैद्यकीय अधिकारी (भिषक)	एस-२३	६७७००-२०८७००	१
४	वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया	एस-२३	६७७००-२०८७००	१
५	वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र)	एस-२३	६७७००-२०८७००	१
६	वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
७	अस्थिव्यंग शल्यचिकित्सक	एस-२३	६७७००-२०८७००	१
८	बधिरीकरण तज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
९	क्ष-किरण तंत्रज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
१०	शरीर विकृती शास्त्रज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
११	मनोविकृती चिकित्सक	एस-२३	६७७००-२०८७००	१
१२	वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग)	एस-२३	६७७००-२०८७००	१
१३	वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा)	एस-२३	६७७००-२०८७००	१
१४	वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग)	एस-२३	६७७००-२०८७००	१
१५	नेत्र शल्य चिकित्सक	एस-२३	६७७००-२०८७००	१
१६	वैद्यकीय अधिकारी (रक्त संक्रमण)	एस-२०	५६१००-१७७५००	१२
शुश्रूषा विभाग				
१	अधिसेविका	एस-१६	४४९००-१४२४००	१
२	सहाय्यक अधिसेविका	एस-१५	४१८००-१३२३००	१
३	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१४
४	आरोग्य परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	१
५	मनोविकृती परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	१
६	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	२०

अवैद्यकीय कर्मचारी				
१	आहारतज्ञ	एस-१४	३८६००-१२२८००	१
२	रक्तपेढी तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	२
३	क्ष किरण तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	१
४	ई.सी.जी. तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	१
५	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	एस-१३	३५४००-११२४००	१
६	भौतिकोपचारक	एस-१४	३८६००-१२२८००	१
७	औषध निर्माता	एस-१०	२९२००-९२३००	२
८	मुकादम	एस-३	१६६००-५२४००	२
बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे				
१	अधिपरिचारिका	-	-	३३
२	बालरोग परिचारिका	-	-	२
३	वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता	-	-	१
४	मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता	-	-	१
५	रक्तपेढी तंत्रज्ञ	-	-	१
६	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	-	-	१
७	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	१
८	औषध निर्माता	-	-	२
९	दंत आरोग्यक	-	-	१
१०	दंत यांत्रिक	-	-	१
११	वाहनचालक (कंत्राटी)	-	-	१
१२	रुग्णवाहिका चालक	-	-	२
१३	भांडार तथा वस्त्रपाल	-	-	१
१४	अभिलेखापाल	-	-	१
१५	वीजतंत्री	-	-	१

१६	स्वच्छता निरीक्षक	-	-	१
१७	दुरध्वनी चालक	-	-	२
१८	शिंपी	-	-	१
१९	बाह्यरुग्ण सेवक	-	-	५
२०	अपघात विभागसेवक	-	-	६
२१	रक्तपेढी परिचर	-	-	२
२२	कक्षसेवक	-	-	१६
२३	शिपाई	-	-	५
२४	सफाईगार	-	-	२४
२५	प्रयोगशाळा परिचर	-	-	२
२६	क्ष-किरण परिचर	-	-	२
२७	शस्त्रक्रियागृह परिचर	-	-	३
२८	व्रणोपचारक	-	-	२
२९	उदवाहन चालक	-	-	३
३०	सुतार	-	-	१
३१	नळ कारागिर	-	-	१
३२	धोबी	-	-	३
३३	न्हावी	-	-	२
३४	सहाय्यक स्वयंपाकी	-	-	२
३५	पहारेकरी	-	-	४
३६	माळी	-	-	२
प्रशासकीय विभाग (नियमित पदे)				
१	प्रशासकीय अधिकारी	एस-१५	४१८००-१३२३००	१
२	कार्यालयीन अधीक्षक	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	वरिष्ठ लिपिक	एस-८	२५५००-८११००	३

४	कनिष्ठ लिपिक तथा टंकलेखक	एस-६	१९९००-६३२००	२
५	लघुटंकलेखक	एस-८	२५५००-८११००	१
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	कनिष्ठ लिपिक	-	-	१
२	टंकलेखक	-	-	१
अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	वैद्यकीय अधिकारी	एस-२०	५६१००-१७७५००	३
२	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	३
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	अधिपरिचारिका गट-क	-	-	३
२	कक्षसेवक गट-ड	-	-	४
३	सफाईगार	-	-	४
नवजात बालकांचा अतिदक्षता विभागासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	बालरोग परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	१
२	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	२
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	अधिपरिचारिका गट-क	-	-	२
२	आया गट-ड	-	-	३
३	सफाईगार	-	-	२
शुश्रूषा विभाग (नियमित पदे)				
१	वैद्यकीय अधिकारी गट अ	एस-२०	५६१००-१७७५००	३
२	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	४

बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	अधिपरिचारिका गट क	-	-	४
२	कक्षसेवक गट-ड	-	-	६
३	सफाईगार	-	-	६
रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रासाठी कर्मचारी वर्ग				
१	वैद्यकीय अधिकारी गट अ	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	सांख्यिकी सहाय्यक	एस-१३	३५४००-११२४००	१
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	शिपाई	-	-	१
२	शुश्रूषा प्रशिक्षण विभाग (नियमित पदे)			
३	परिचारिका पाठ्यनिर्देशिका	एस-१५	४१८००-१३२३००	५
४	आरोग्य परिचारिका	एस-१५	४१८००-१३२३००	२
५	चिकित्सालयीन निर्देशक	एस-१५	४१८००-१३२३००	२
६	गृहवस्त्रपाल	एस-६	१९९००-६३२००	१
मनोविकृती चिकित्सा कक्षासाठी कर्मचारी वर्ग (नियमित पदे)				
१	मानसोपचार तज्ञ	एस-२३	६७७००-२०८७००	१
२	मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता	एस-१४	३८६००-१२२८००	१
३	मनोविकृती परिचारिका	एस-१४	३८६००-१२२८००	२
४	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
५	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	३
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	अधिपरिचारिका गट-क	-	-	३
२	समोपदेष्टा	-	-	१
३	कक्षसेवक गट-ड	-	-	४
४	सफाईगार	-	-	४

५	जळीत कक्षासाठी कर्मचारी वर्ग			
६	अधिपरिचारिका (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	१
७	अधिपरिचारिका गट-क	-	-	१
८	कक्षसेवक गट-ड	-	-	१
अपंग पुनर्वसन केंद्रासाठी कर्मचारी वर्ग- बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	व्यवसायोपचारक Occupational Therapist	-	-	१
२	आथेरटिस्ट कम प्रोस्टेटिक तंत्रज्ञ	-	-	१
३	लेदर वर्कर	-	-	१
४	मदतनीस गट-ड	-	-	१
सि.टी स्कॅन विभागासाठी कर्मचारीवर्ग				
१	क्ष किरण शास्त्रज्ञ (नियमित)	एस-२०	५६१००-१७७५००	२
२	अधिपरिचारिका (नियमित)	एस-१३	३५४००-११२४००	१
३	क्ष किरण तंत्रज्ञ	-	-	३
४	अभिलेखापाल	-	-	१
५	कक्षसेवक गट-ड	-	-	२
ट्रामा केअर युनिटसाठी कर्मचारी वर्ग				
१	अस्थिव्यंग शल्यचिकित्सक गट अ	एस-२०	५६१००-१७७५००	१
२	बधिरीकरण तज्ञ गट अ	एस-२०	५६१००-१७७५००	२
३	वैद्यकीय अधिकारी गट अ	एस-२०	५६१००-१७७५००	२
४	परिसेविका	एस-१४	३८६००-१२२८००	१
५	अधिपरिचारिका	एस-१३	३५४००-११२४००	२
बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा				
१	अधिपरिचारिका गट-क	-	-	१
२	कक्षसेवक गट-ड	-	-	३

३	वाहनचालक (कंत्राटी)	-	-	१
४	सफाईगार	-	-	२

वरीलप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतनावरील होणारा खर्च खालील लेखाशिर्षातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१

२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य

०६ - सार्वजनिक आरोग्य

००१ - संचालन व प्रशासन

(०१)(०९)-महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प अंतर्गत ग्रामीण/कुटीर रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन (२२१० ४६२४)

३. याचबरोबर परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जि.हिंगोली येथील ए.एन.एम. प्रशिक्षणाची खालीलप्रमाणे १० पदे आवश्यकतेपेक्षा अतिरिक्त ठरत असल्याने सदर १० पदे उपजिल्हा रुग्णालय, पुसद संलग्न ए.एन.एम. नर्सिंग स्कूल, पुसद येथे समायोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	वेतनश्रेणी	समायोजित करावयाच्या पदांची संख्या
१	प्राचार्य	एस-१५	१
२	पाठयनिर्देशिका	एस-१५	५
३	वरिष्ठ लिपिक	एस-८	१
४	गृहपाल/ वार्डन	एस-८	१
५	शिपाई	एस-१	२

४. बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांसाठी वेतनश्रेणी लागू होणार नाही/ ज्या सेवांसाठी वेतनश्रेणी नमूद करण्यात आलेली नाही त्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या आहेत.

५. या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेल्या पदांपैकी नियमित पदांचे वेतन (०१- वेतन), बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांचा खर्च (१३- कार्यालयीन खर्च)/(१० - कंत्राटी सेवा) यामधून भागविण्यात यावा.

६. वर नमूद पदांपैकी बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांबाबत शासन निर्णय, वित्त विभाग, दि.२७ मार्च, २०२२ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.

७. वर नमूद पदांपैकी बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांबाबत शासन निर्णय क्र. पदनि २०१८/प्र.क्र.३२८/ आरोग्य ३, दि.२२ फेब्रुवारी, २०१९ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.

८. या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवांसाठी मनुष्यबळ घेण्याबाबत खालील अटीनुसार कार्यवाही करावी.

१. सदर सेवा पूर्णतः बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यात याव्यात.

२. या पदावरील अधिकारी/कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.

९. यापुढील पदनिर्मितीचे प्रस्ताव सादर करतांना विभागाच्या सुधारीत आकृतीबंधास (खुद्द व क्षेत्रीय) उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक असल्याने आयुक्त, आरोग्य सेवा यांनी त्याप्रमाणे शासनास प्रस्ताव सादर करावेत.

सदर शासन निर्णयानुसार आरोग्य संस्थेचे बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्यामुळे पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सबब, सदर पदनिर्मितीचा शासन निर्णय निर्गमित झाल्यावर कर्मचाऱ्यांना सदर पदावर त्वरीत रुजू करून घेवू नये. सदर आरोग्य संस्थेचे बांधकाम १०० टक्के पूर्ण झाल्यावर बांधकाम विभागाने सदर इमारत कार्यरत करण्यास तसेच वापरण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यावरच, सदर ठिकाणी कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्याची /नियुक्ती बाबतची कार्यवाही करावी.

१०. या शासन निर्णयामध्ये नमूद काही आरोग्य संस्थांकरीता यापूर्वी अंशतः अथवा पूर्णतः पदनिर्मिती करण्यात आली असेल अथवा पदाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याबाबतचे शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी व त्यानंतर शासन मान्यतेने पुनरावृत्तीचे पद अधिक्रमित करण्यात येईल.

११. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ७५ टक्के पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झालेल्या एकूण ८६ आरोग्य संस्थांमधील पदनिर्मितीचा प्रस्ताव उच्चाधिकार सचिव समितीच्या मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता. उच्चस्तर सचिव समितीने विभागाच्या प्रस्तावापैकी यापूर्वी मंजूर असलेल्या व त्यापैकी रिक्त असलेली पदे प्रथम भरण्याच्या अटीच्या अधीन राहून पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे.

१२. उच्चाधिकार समितीच्या वरील अटी संदर्भात नमूद करण्यात येते की, वरीलप्रमाणे पदनिर्मिती केल्यानंतर पदभरतीची प्रक्रिया एकत्रित करावी लागेल. तथापि, त्यानुसार उमेदवार उपलब्ध झाल्यावर यापूर्वी रिक्त असलेल्या पदांवर प्राथम्याने पदस्थापना करण्यात यावी.

१३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ६७९/आपुक, दिनांक १३.११.२०२४ अन्वये व कार्यासन सेवा-९, वित्त विभाग यांची दिनांक ०७.१०.२०२४ रोजीची मान्य टिप्पणी अन्वये

तसेच उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक २९.०१.२०२५ रोजी झालेल्या सन २०२५ मधील पहिल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

१४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०२१३१८०४४२२३१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(क. प्र. पिसे)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री (नगरविकास)यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.उपमुख्यमंत्री (वित्त)यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा.मंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा.राज्यमंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
८. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिषद / विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
९. सर्व मा.विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, विधानभवन, मुंबई -२१
१०. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
११. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
१३. महालेखापाल, महाराष्ट्र १/ २, (लेखा परिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
१४. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई.
१५. संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई / पुणे

१६. सह संचालक, आरोग्य सेवा, रुग्णालये (राज्यस्तर), मुंबई.
१७. संबंधित जिल्हाधिकारी
१८. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी.
१९. सह संचालक, आरोग्य सेवा, पुणे.
२०. सर्व उप संचालक, आरोग्य सेवा मंडळे.
२१. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक.
२२. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी.
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
२४. वित्त विभाग (कार्यासन- व्यय १३/ विसु १/आ.पु.क./सेवा-९), मंत्रालय, मुंबई.
२५. नियोजन विभाग (कार्यासन १४७२), मंत्रालय, मुंबई.
२६. उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग (कार्यासन- आरोग्य ३, आरोग्य ३अ, सेवा १, सेवा २, सेवा ३, सेवा ५, अर्थसंकल्प).
२७. सार्वजनिक आरोग्य विभाग (कार्यासन-आरोग्य ३अ, आरोग्य ४, सेवा १, सेवा २, सेवा ३, सेवा- ५, अर्थसंकल्प).
२८. निवड नस्ती (आरोग्य- ४).